



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ- नाशिक विभागीय पुरवणी

वर्ष - १२, अंक - १३]

बुधवार, डिसेंबर १३, २०२३ / अग्रहायण २२, शके १९४५

[पृष्ठे ०२

असाधारण क्रमांक १३

प्राधिकृत प्रकाशन

आयुक्त, महानगरपालिका यांजकडून

- संदर्भ-** (१) मा. विशेष न्यायालय, धुळे यांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ चा निर्णय.
- (२) मा. जळगाव न्यायालयाचे निकालपत्र REFERENCE No. १/२०२१, दिनांक १३ एप्रिल २०२३ चा निर्णय.
- (३) मा. उपसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/मनपा-२०२३/सं. क्र. ११७/का-५, दिनांक २१ सप्टेंबर २०२३.

आदेश

क्रमांक जमनपा/सार्व.नि./२४०८/२०२३-२४.— ज्याअर्थी, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १० (अ-एक) महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, १९७० याच्या कलम ५ प्रारंभानंतर कोणत्याही वेळी भारतीय दंडसंहितेचे कलम १५३-अ किंवा कलम ५०५ पोट-कलम (२) किंवा (३) अन्वये, शिक्षापात्र अपराधाबद्दल सिद्धापराध ठरविण्यात आली असेल, परंतु अशी अनर्हता अशा अपराधसिद्धीच्या तारखेपासून सहा वर्षांच्या मुदतीपर्यंत राहिल ;

आणि ज्याअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक-२०१८, दिनांक १ ऑगस्ट २०१८ रोजी संपन्न झालेली आहे व दिनांक ३ ऑगस्ट २०१८ रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, जळगाव शहर महानगरपालिकेच्या घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये उपरोक्त संदर्भ क्रमांक १ अन्वये विशेष न्यायालय, धुळे यांनी विशेष प्रकरण क्रमांक १/२०१४, दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पारित करण्यात आलेल्या निर्णयानुसार जळगाव शहर महानगरपालिकेच्या खालील नमूद सदस्यांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे.

- (१) भगताराम रावलमल बालाणी (निर्वाचित)
- (२) सदाशिव गणपत डेकळे, (निर्वाचित)
- (३) लताबाई रंणजित भोईटे (निर्वाचित)
- (४) कैलास नारायण सोनवणे (स्वीकृत)

ज्याअर्थी, घरकुल घोटाळा प्रकरणी संदर्भ क्रमांक २ येथील दिवाणी न्यायालय, जळगाव यांचे दावा क्रमांक REFERENCE No. १/२०२१ दिनांक १३ एप्रिल २०२३ नुसार जळगाव शहर महानगरपालिका उक्त सदस्यांना जळगाव शहर महानगरपालिकेच्या सदस्यपदी राहण्यास अपात्र घोषित केलेले आहे ;

तसेच ज्याअर्थी, विशेष न्यायालय, धुळे यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ रोजी जळगाव शहर महानगरपालिकेच्या उक्त सदस्यांना सिद्धापराध ठरविणेत आलेले आहे.

त्याअर्थी मी, डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव शहर महानगरपालिकेच्या उक्त नामोल्लिखित ४ सदस्यांना अपराध सिद्धतेच्या दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ पासून सहा वर्षाकरिता पालिका सदस्य होण्यास अनर्ह असल्याचे घोषित करित आहे.

डॉ. विद्या गायकवाड,
आयुक्त,
जळगाव शहर महानगरपालिका,
जळगाव.

जळगाव, २९ नोव्हेंबर २०२३.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI - 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.